

November 11, 2023

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (E)

Mumbai -400 051

Trading Symbol: "SOLARINDS"

Through NEAPS

To, BSE Limited Floor no.25, PJ Towers Dalal Street Mumbai - 400 001 Scrip Code: 532725

Through BSE Listing Center

<u>Sub: Intimation regarding completion of dispatch of Postal Ballot notice and publication of Newspaper Advertisements.</u>

Ref: Disclosure under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

Dear Sir/Madam,

In furtherance of our letter dated **November 10, 2023**, we wish to inform you that the Postal Ballot Notice dated **November 02, 2023**, has been dispatched to the shareholders whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on **Friday, November 03, 2023**, ("cut-off date") and who have registered their e-mail addresses with the Company or with the depository(ies)/depository participants.

The Notice has been published relating to completion of dispatch of Postal Ballot Notice to the Members of the Company in "Business Standard" (All India Edition) and "Loksatta" (Nagpur Edition) on **November 11, 2023**. A copy of the newspaper publication is enclosed herewith.

The above information is also available on the Website of the Company at www.solargroup.com.

This is for your information and record.

Kindly acknowledge the receipt of the same.

Yours truly,

For Solar Industries India Limited

Khushboo Pasari Company Secretary & Compliance Officer

Solar Industries India Limited

Regd. Office: "Solar" House, 14, Kachimet, Amravati Road, Nagpur-440 023, INDIA

(+91)712-6634555/567 (+91)712-2500200-201 solar@solargroup.com

CIN: L74999MH1995PLC085878 (+91)712-2500200-201 solar@solargroup.com



दि. 07/11/2023



महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग १३ वा मजला, केंद्र क्र.१ जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा

मुंबई ४०० ००५ दूरध्वनी २२१६ ३९६४/२२१६ ३९६५ ई-मेल : mercindia@merc.gov.in संकेत- स्थळ: www.merc.gov.in

जाहिरात क्र. ३०/२०२३-२४

जाहिर सूचना तांत्रिक कामांमध्ये सहाय्य करण्यासाठी सल्लागारांची नामसूची तयार करणेबाबत

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (आयोग) विद्युत अधिनियम, २००३ खालील विविध कामे पार पाडण्यात सहाय्य करण्यासाठी तांत्रिक अर्हताप्राप्त आणि व्यावसायिक व्यवस्थापन असलेल्या सल्लागारांच्या फर्म्स/संस्थांची नामसुची तयार करण्याचे ठरविले आहे.

कामाची व्याप्ती, पात्रता निकष आणि आवश्यक अर्हता, स्वारस्य अभिव्यक्ति सादर करण्यासाठीचा नमुना, कार्यपद्धती आणि मूल्यांकनाची पद्धती इ. बाबी समाविष्ट असलेला NIT/ ToR / RFP) बाबतचा सविस्तर तपशील महाराष्ट्र शासनाच्या "<u>https://mahatenders.gov.in</u>" या ई-पोर्टलवर 2023_ MERC 962324 1 या निविदा क्रमांकासह उपलब्ध आहे.

पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक सल्लागार फर्म्स/संस्थांनी दिनांक ०६.१२.२०२३ रोजी संध्याकाळी १६.०० पर्यंत किंवा त्यापूर्वी "<u>https://mahatenders.gov.in</u>" या ई-टेंडरींग पोर्टलच्या माध्यमात्**न** निविदा ऑनलाईन सादर करावी.

दिनांक : ११/११/२०२३ ठिकाण : मुंबई

(डॉ. राजेंद्र गं. आंबेकर) सचिव. मविनिआ

KMF Karnataka Cooperative Milk **Producers' Federation Limited**

KMF Complex, Dr. MH Marigowda Road, Bangalore - 560029 Phone: 26096832 / 910 Fax: 080-25536105 E'mail: purchase@kmf.coop

IFT NO. KMF/PUR/Tender-591/2023-24

Date: 10.11.2023

TENDER NOTIFICATION

Through Karnataka Public Procurement Portal only

The Karnataka Milk Federation Ltd., Bangalore invites tenders from eligible tenderers for providing services for Vidarbha region Maharashtra:

SI. No	Item Name	Approximate Qty.	EMD Amount (Rs.)
1.	Appointment of warehousing, clearing & forwarding agent for KMF to distribute Milk & Curd sachets in and around the state of Maharashtra (Vidarbha region) for a period of 2 years	Job Work	7,30,000/-

Tender Document may be downloaded from e-procurement website https://kppp.karnataka.gov.in. Tenderers may submit tenders on or before 24.11.2023 up to 5.00 pm

Tenders must be accompanied by EMD amount drawn in favour of e-procurement Government of Karnataka.

Other details can be seen in the tender document.

FOR KARNATAKA CO-OPP. MILK FEDERATION LTD. Sd/- DIRECTOR (PURCHASE)

रजिस्ट्री सं० डी० एल०-33004/99



सी.जी.-डी.एल.-अ.- 04112023-249882

CG-DL-E-04112023-249882

असाधारण **EXTRAORDINARY**

भाग II—खण्ड 3—उप-खण्ड (ii)

PART II—Section 3—Sub-section (ii)

प्राधिकार से प्रकाशित

PUBLISHED BY AUTHORITY

सं. 4584] नई दिल्ली, शुक्रवार, नवम्बर 3, 2023/ कार्तिक 12, 1945 No. 4584] NEW DELHI, FRIDAY, NOVEMBER 3, 2023/KARTIKA 12, 1945

> रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अधिसूचना नवी दिल्ली, 3 नवम्बर, 2023

का. आ. 4772 केन्द्रीय सरकार ने, राष्ट्रीय राजमार्ग अधिनियम, 1956 (1956 का 48) (जिसे इसमें इसके पश्चात् उक्त अधिनियम कहा गया है) की धारा 3क की उपधारा (1) के अधीन जारी की गई भारत सरकार के सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय की अधिसूचना संख्या का.आ. 2893 (अ) तारीख 03/07/2023, जो भारत के राजपत्र, असाधारण, भाग II, खण्ड 3, उपखंड (ii) में प्रकाशित की गई थी, द्वारा महाराष्ट्र राज्य के चंद्रपुर जिले में राष्ट्रीय राजमार्ग संख्या 353 बी तेलंगाना-महाराष्ट्र सिमा-गोविंदपूर-कोरपना-वनसडी-गडचांद्र-बामनवाडा-राज्रा के कि.मि. 32/910 से कि.मि. 89/090 कि.मि. तक के भूखण्ड के निर्माण (चार लेन का बनाने/चैडा करने, बायपास आदी), अनुरक्षण, प्रबन्ध और प्रचालन के लोक प्रयोजन के लिए उस अधिसूनचा से उपबध्द अन्सूची में विर्निदिष्ट भूमि का अर्जन करने के अपने आशय कि घोषणा कि थी;

और उक्त अधिसूचना का सार उक्त अधिनियम की धारा 3क की उपधारा (3) के अधीन तारीख" 9 जुलै 2023 "को" द हितवाद "और"लोकसत्ता "दोनों में प्रकाशित किया

और सक्षम प्राधिकारी को किसी व्यक्ती से कोई आक्षेप प्राप्त नही हए है;

और सक्षम प्राधिकारी ने उक्त अधिनियम की धारा 3घ की उपधारा (1) के अनुसरण में, केन्द्रीय सरकार को अपनी रिपोर्ट दे दी है ;

अतः अब, केन्दीय सरकार, सक्षम प्राधिकारी की उक्त रिपार्ट प्राप्त हो जाने पर और उक्त अधिनियम की धारा 3घ की उपधारा (1) द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते ह्ए यह घोषणा करती है कि उक्त अनुसूची में विनिर्दिष्ट भूमि का पूर्वोक्त प्रयोजन के लिए अर्जन किया जाना चाहिए :

और अब, केन्द्रीय सरकार, उक्त अधिनियम की धारा 3घ की उपधारा (2) के अन्सरण में यह घोषणा करती है कि इस अधिसूचना के राजपत्र में प्रकाशन पर, उक्त अनुसूची में विनिर्दिष्ट भूमि सभी विल्लंगमों से मुक्त होकर आत्यन्तिक रूप से केन्द्रीय सरकार में निहित हो जाएगी ।

महाराष्ट्र राज्य के चंद्रपुर जिले में राष्ट्रीय राजमार्ग संख्या 353 बी तेलंगाना महाराष्ट्र सिमा- गोविंदपूर-कोरपना-वनसडी-गडचांदूर-बामनवाडा-राजुरा के कि.मि. 32/910 से कि.मि. 89/090 कि.मि. तक के लिए अर्जन की जाने वाली संरचना रहित अथवा संरचना सहित भूमीका संक्षिप्त विवरण।



lumber: 1203/72/2016-MAH (P-6)/3D

दिनांक: 10 नोव्हेंबर 2023

District: Chandrapu https:egazette.gov.ir Publication date: 3 November 2023

https:egazette.gov.in/WriteReadData/2023/249882.pdf

https://bhoomirashi.gov.in/auth/revamp/showFileDf.cshtml?notification_id=52218&file_id=23578

टिप्पणी:- उपरोक्त भूमी में हितबद्ध व्यक्तियों से इस आदिसूचना के इस समाचार पत्र में प्रकाशन की तारीख से सात दिन के भीतर आक्षेप यदी हो तो, प्राप्त/ स्वीकार किये जायेंगे !

उपविभागीय अधिकारी, तथा भू-ऊर्जन अधिकारी, राजुरा

TASHI INDIA LIMITED

CIN NO. L51900MH1985PLC036521

Regd. Office: Imambada Road, Nagpur - 440018 (MS). Ph:: 0712-2720071-75, Fax: 0712-2723068

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR

	THE SECOND QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023 (Rs in Lakhs)											
	STANDALONE CO					CONSOL	IDATED					
	QU.	ARTER ENI	DED	HALF YEA	HALF YEAR ENDED YEAR ENDED		QUARTER ENDED		HALF YEAR ENDED		YEAR ENDED	
PARTICULARS	30.09.2023 Unaudited	30.06.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.03.2023 Audited	30.09.2023 Unaudited	30.06.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.03.2023 Audited
	(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)
Total Income from Operations (Net)	20.02	14.62	29.00	34.64	70.30	102.37	20.02	14.62	29.00	34.64	70.30	102.37
Net Profit/(Loss) for the period (before Tax ,Exceptional and / or Extraordinary items)	13.01	6.40	6.88	19.41	25.48	31.42	13.01	6.40	6.88	19.41	25.48	31.42
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)		6.40	6.88	19.41	25.48	31.42	13.01	6.40	6.88	19.41	25.48	31.42
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Extraordinary Items)	9.75	4.80	5.16	14.55	19.09	17.24	9.75	4.80	5.16	14.55	19.09	17.24
Total Comprehensive Income (TCI)- (After Tax)	20.48	47.91	65.71	68.39	15.89	(21.73)	20.48	47.91	65.71	68.39	15.89	(21.73)
Equity Share Capital (Face Value of Rs 10/-each)	74.25	74.25	74.25	74.25	74.25	74.25	74.25	74.25	74.25	74.25	74.25	74.25
Other Equity	-	-		-	-	1268.73	-		-		-	1368.87
Earning Per Share (F. V. of Rs 10/- each) Basic & Diluted :	2.76	6.45	8.85	9.21	2.14	(2.93)	2.76	6.45	8.85	9.21	2.14	(2.93)

The Unaudited Results for the Second Quarter and Half-year ended as on 30th September 2023 have been approved by the Board of Directors at their meeting held on 10th November 2023.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These Financial Results are in accordance with the Indian Accounting Standards ((INDAS) as prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with rule 9 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment Rules), 2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company website (www.tashindialltd.com)

The above financial results pertaining to Second Quarter and Half-year ended as on 30° September 2023 are reinstated/recasted to be in Ind-AS By Order of the Board For Tashi India Limited PLACE: Nagpur

Artefact Projects Limited

Akshay Ranka Director

Regd. Office: 105, 2nd Floor, "Artefact Towers", Chhatrapati Square, Wardha Road, Nagpur -440015, Maharashtra CIN :L65910MH1987PLC044887, Phone. No. :+91 -712 -7197100, FAX No. +91 -712 -7197120

Email: shareholders@artefactprojects.com, website: www.artefactprojects.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023

			Rs. in I	Lakhs (Except EPS)
		Quarter ended	Half year ended	Quarter ended
Sr. No.	Particulars	30-Sep-23	30-Sep-23	30-Sep-22
1	Total income from operations (net)	752.29	1,275.99	480.84
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	171.57	303.15	106.54
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	171.57	303.15	106.54
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	191.38	318.85	95.82
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-		-
6	Equity Share Capital	727.50	727.50	727.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs 10 /- each) (for continuing and discounted operations)			
9	(a) Basic	2.63	4.38	1.32
10	(b) Diluted	2.63	4.38	1.32
* Not	annualized			

* Not annualized Notes:

DATE: 10.11.2023

REGD. NO. D. L.-33004/99

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved 6 taken on record by the Board of Directors at its meeting held on 9th November, 2023 2. The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Financial Results filed with the Stock

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half yearly Financial Results are available on the website of the Company i.e www.artefactprojects.com and Stock Exchange i.e. <u>www.bseindia.com.</u>

> For & on behalf of the Board of Directors **Artefact Projects Limited**

Sd/ Place: Nagpur Siddharth Shah Chandrashekar Baseshanka Date: 10.11.23 (Whole Time Director) Chief Financial Officer



CIN: L74999MH1995PLC085878

नोंदणीकृत कार्यालयः ''सोलर'' हाऊस, 14, काचीमेट, अमरावती रोड,

नागपूर-440023, महाराष्ट्र.

फोन: 0712-6634567/6, फॅक्स: 0712-6634578/79

ई-मेलः investor.relations@solargroup.com

लिमिटेड वेबसाइटः www.solargroup.com

टपाली मतदान आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना

वेळोवेळी सुधारित कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 **(''नियम'')** मधील नियम 20 व नियम 22 सह वाचण्यात येणारया कंपनी अधिनियम 2013 (''अधिनियम'') मधील अनुच्छेद 110, 108 मधील तरतुर्दीच्या आधारे कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्र. 14/2020 दिनांक 8 एप्रिल, 2020, सामान्य परिपत्रक क्र. 17/2020, दिनांक 13 एप्रिल, 2020, सामान्य परिपत्रक क्र. 22/2020, दिनांक 15 जन. 2020 ामान्य परिपत्रक क्र. 33/2020, दिनांक 28 सप्टेंबर, 2020, सामान्य परिपत्रक क्र. 39/2020, दिनांक 31 डिसेंबर, 2020, सामान्य परिपत्रक क्र 10/2021, दिनांक 23 जून, 2021, सामान्य परिपत्रक क्र. 20/2021, दिनांक 8 डिसेंबर, 2021 आणि सामान्य परिपत्रक क्र. 03/2022, दिनांक 5 मे, 2022, आणि सामान्य परिपत्रक क्र. 09/2023, दिनांक 25 सप्टेंबर, 2023 (एकत्रितपणे <mark>''एमसीए परिपत्रके''</mark>), इंस्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी करण्यात आलेल्या सामान्य सभांवरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड (''SS-2''), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वयरमेंट्स) नियम, 2015 **(''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'')** च्या रेग्युलेशन 44 आणि इतर लागू कायदे व नियमांच (सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही वैधानिक बदल किंवा पुनर्सादरीकरण यांसह) च्या अनुषंगाने कंपनीच्या सभासदांना ही सूचना देण्यात येत आहे. कंपनी **दि. 02 नोव्हेंबर 2023** रोजीच्या टपाली मतदान सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विशेष ठरावाच्या योगे विशेष कामकाजासाठी केवळ इलेक्ट्रॉनिन पद्धतीने (दूरस्थ ई-मतदान) खुलासापर विवरणासह सभासदांची मंजुरी मिळवू इच्छिते.

शुक्रवार, दि. 03 नोव्हेंबर, 2023 रोजी ('कट-ऑफ दिनांक') सभासद नोंदवहीमध्ये / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये आहेत त्यांना दि. 10 नोव्हेंब रोजी खुलासापर विवरणासह टपाली मतदानाच्या प्रती पाठविण्यात आलेल्या आहेत. एमसीए परिपत्रकांच्या अनुषंगाने टपाली मतदान प्रपत्रे आणि प्री-पेड बिजनेस एन्व्हलपसह टपाली मतदानाच्या सूचनेच्या प्रती सभसदांना पाठविण्यात आलेल्या नाहीत.

टपाली मतदान सूचना कंपनीच्या वेबसाईटवर www.solargroup.com येथे आणि एनएसडीएल च्या वेबसाईटवर www.evoting.nsdl.con येथे आणि जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या www.nseindia.com

सभासदांचा होकार किंवा नकार कळविण्याचे काम दुरस्थ ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातूनच करण्यात येईल. सभासदांचे मतदान अधिकार शेवटच्या दिनांकार (कट-ऑफ) ते कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलातील धारण करीत असलेल्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतील. शेवटच्या (कट-ऑफ) दिनांका सभासद नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

सदर अधिनियमातील अनुच्छेद 108 व 110 च्या तरतुदी आणि कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, 2014 मधील नियम 20 व 22, सेबी लिस्टि

रेग्युलेशन्स मधील नियम 44 चे पालन करीत कंपनीस आपल्या सर्व सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **(''एनएसडीएल'')** ने उपलब् करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या वापर करीत मतदान करता यावे यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करू रेण्यास **(''दूरस्थ ई-मतदान'')** अतिशय आनंद होत आहे. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी **रविवार, दि. 12 नोव्हेंबर, 2023 रोजी स. 9.00 वाजता (भाप्रवे)** सुरु होईल आणि **सोमवार, दि. 11 डिसेंबर, 202**3

रोजी सायं 5.00 वाजता (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर एनएसडीएल द्वारे दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल खंडित करण्यात येईल. एखाद्या सभासदाने एखाद्य

ठरावावर एकदा मतदान केले की त्यांना पुढे ते बदलता येणार नाही किंवा पुन्हा मतदान करता येणार नाही. कंपनीच्या संचालक मंडळाने मे. टी.एस.पहाडे अँड असोशिएट्स, कंपनी सेक्रेटरी चे प्रोप्रायटर सीएस तुषार पहाडे (एफसीएस क्र.: 7784 आणि सीओपं क्र.: 8576) यांची टपाली मतदान सुयोग्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी परीनिरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे

परीनिरीक्षक कंपनीचे अध्यक्ष किंवा कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडे आपला अहवाल सादर करतील आणि टपाली मतदानाचे निकाल **बुधवार, दि.** 13 डिसेंबर, 2023 पर्यंत घोषित करण्यात येतील. सदर निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येतील आणि कंपनीचे समभाग जेथे नोंदणीकृत आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजला कळविण्यात येतील. त्याशिवाय, हे निकाल कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे www.solargroup.com येथे आणि एनएसडीएल च्या वेबसाईटवर www.evoting.nsdl.com येथेसुद्धा अपलोड करण्यात येतील.

ठराव बहुमताने पारित झाल्यास तो मतदाना कालावधीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे **सोमवार, 11 डिसेंबर 2023** रोजी पारित झाला आहे असे समजण्य दूसथ ई-मतदानाबाबत काही प्रश्न किंवा अडचणी असल्यास आपण www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेव

समभागधारकांसाठी दूरस्थ ई-मतदान युजर मॅन्युअल आणि सहसा विचारण्यात येणारे प्रश्न (''FAQs'') पाहावेत किंवा 022-4886 7000 आणि 022

2499 7000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा सोनी सिंग, साहाय्यक व्यवस्थापक यांचेशी evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवार्व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड करित

> (खुशबू पसारी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार् सभासदत्व क्र. - **F**7347



दि. यवतमाळ अर्बन को-ऑप बॅक लि., यवतमाळ

फोन नं. 07239-225156

(रजि. नं. वाय.एम.एल./बी.एन.के./114) मुख्य कार्यालय - गार्डन रोड, एल.आय.सी. ऑफीस जवळ, यवतमाळ प्राधिकृत अधिकारी यांचे कार्यालय- शाखा-वणी श्रीकृष्ण भवन काम्प्लेक्स, वणी ता. वणी जि. यवतमाळ

जा.क्रं.य.अ.बँक/2023-2024

परिशिष्ट IV (अ) (नियम 8(6))

स्थावर मालमत्ता विक्रीची नोटीस वित्तीय मालमत्तेच्या सुरक्षीतीकरण आणि पुनर्निर्माण आणि सुरक्षा अधिकार अंमलबजावणी कायदा 2002) अंतर्गत

ज्याअर्थी खालील हस्ताक्षरकर्त्याने दि यवतमाळ अर्बन को-ऍपरेरिटव्ह बँक लि. यवतमाळ चा अधिकृत अधिकारी असण्याच्या क्षमतेत वित्तीय मालमत्तेच्य सुरक्षीतीकरण आणि पुनर्निर्माण आणि सुरक्षा अधिकार अंमलबजावणी कायदा 2002 च्या कलम 13(4) अन्वये बंकेच्या ऋण वसुलीकरीता **खालील तक्त्यामध्ये वर्णन केलेल्या** कर्जपकरणात थकीत कर्जवसलीकरिता खालील कर्जदार सहकर्जदार जमानतदार यांना ताबा नोटीस पाठवन खालील मालमत्ता ताब्यात घेतली. तद् नंतर त्याच अनुषंगाने निम्नलिखीत मालमत्ता ''**जी आहे, जेथे आहे, जशी आहे**'' अस्तित्वात असलेल्या स्थितीत या तत्वाच्य

आ	_{यारावर} विक्र	ती करण्याकरिता मोहरखं	द निवीदा मागविण्यात	येत आहेत.	,	
अ.		कर्जदार सहकर्जदार	डिमांड नोटीस	दिनांक	विक्री करावयाचे असलेल्या	स्थावर मालमत्तेची
क्र.	नांव व	व गहाणदाराचे नांव	दिनांक	31/10/2023 ची	स्थावर मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत
	खाते क्रं	व जामीनदाराचा	ताबा घेतल्याची	बाकी व पुढील		अनामत रक्कम
		पत्ता	तारीख	व्याज व खर्च		निवीदा जमा
						करण्याचीतारीख
						मालमत्ता विक्रीची
						तारीख वेळ
						निवीदा जमा करण्यार
						व निवीदा उघडण्याची
						ठिकाण
1	शाखा -	कर्जदाराचे नाव व	दिनांक	मुददल	मालमत्ते चे वर्णन	मालमत्ता
	चंद्रपुर,	पत्ता	29/11/2022.	₹. 2,49,95,	श्री. उमेश दत्तात्रय काशीकर यांची स्थावर	
	कर्ज खाते	,	मुददल	538/- (अक्षरी दोन		3,56,71,289/- /-
	क्रं.	दत्तात्रय काशिकर	₹. 2,49,95,538/-	कोटी एकोनपन्नास	भुमापन क्र.107/63-अ, परावर्तीत	
	172/451	,	(अक्षरी दोन कोटी	लक्ष पंच्यानऊ हजार	एकुण आराजी.0.12 हे.आर पैकी	
		गहाणदार)	पन्नास लक्ष रूपये	पाच्शे अडतिस	अविभक्त हिस्सा आराजी 871-74	
		रा.महावीर टॉवर्स	फक्त) + व	रूपये फक्त) +	चौ.मी.(9383-00 चौ. फुट) जागा, व	केवळ)
		मुल रोड, चंद्रपुर	व्याज	व्याज	बांधकाम आराजी 1375-63	,
		ता.जि.चंद्रपुर	₹.17,35,145/-	₹. 55,21,762/-	चौ.मी.(14807-00चौ.फुट)	अनामत रक्कम रुपये
			(अक्षरी सतरा लक्ष	(अक्षरी पंच्चावन्न	(Ground Floor 188.50 sq.mt.	17,84,000/-
		2 सौ.मृदुला दत्तात्रय	पस्तीस हजार एकशे	लक्ष एकेवीस हजार	FF + SF + TF 1187.13 sq.mt.	
		काशीकर	पंचेचाळीस रूपये	सातशे बासष्ट रूपये	1375.63 sq. mt.)	
		(सहकर्जदार व	फक्त)	फक्त) व	व झालेले बांधकाम व भविष्यात होणारे	
		गहाणदार)	व पूढील चालू व्याज	दि.01/11/2023	बांधकाम चंद्रपुर शहर महानगर पालिका	
		रा.युनिवर्सल मिडोज,	व इतर सर्व खर्च	पासुन पूढील व्याज ———	चंद्रपुर, तह.जि.चंद्रपुर चे हदद्तील	ताराखाद. 11/12/202
		वर्धा रोड,नागपुर		व खर्च	त्याची चतुःसिमा खालील प्रमाणे-	
		ता.जि.नागपुर	ताबा घेतल्याची		पुर्व :-हरिश्चंद्र जैन यांची जागा	निवीदा उघडण्याची तारीख
		4	तारीख		पश्चिम :- नझुलची जागा व 9 मि.	
		3 सौ.मनिषा उमेश काशीकर	02/03/2023.		रूर्दीचा रोड उत्तर :- श्री. रघाताटे यांची जागा	दुपारी 12.00 वाजता ते
						दुपारी 2.00 वाजता पर्यंत
		(जामीनदार) रा.युनिवर्सल मिडोज,			दक्षिण :- नझुलची जागा व चंद्रपुर-मुल स्टेट हायवे.	निवीदा दाखल व
		रा.युानवसल ामडाज, वर्धा रोड,नागपुर			स्टट हायव.	ानवादा दाखल व उघउण्याची ठिकाण, शाख
		वया राड,नागपुर ता.जि.नागपुर				कार्यालय, चंद्रपुर येथे
		(॥.।जा.मागपुर				कापालप, पद्रपुर पय
		4 श्री.राजेद्रं				
		किसनलाल संचेती				
		(जामीनदार)				
		ब्.34,शास्त्री नगर,				
		मुल रोड, चंद्रपुर				
		ता. जि. चंद्रपुर				
टिप	: विक्रीच्या	,	जर्म मध्ये दिली आहेत उ	जे प्राधिकृत अधिकारी	। यांचे कडे उपलब्ध आहे.	I
				· · · · · · · · · · · · · · · · · · ·	स्वा/-	



टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यालयः 11वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-400013 शाखेचा पत्ताः दुसरा मजला, श्री आर्केड, घर क्र. 186, प्लॉट क्र. 130/19, रेड क्रॉस रोड, गांधी चौक, सदर, नागपूर 440001

> अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सचना (सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स. 2002 मधील नियम 9(1) अंतर्गत)

सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 9(1) मधील तरतुर्दीसह वाचण्यात येणारया सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अंतर्गत अचल मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना.

(अरविंद शामराव खाडे) अधिकत अधिकारी दि यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लि. यवतमाळ शाखा वणी (सिक्यअर्ड क्रेडीटर) मो.नं. 7387575585

याद्वारे सर्वसामान्य जनतेस आणि कर्जदार/सह-कर्जदार, किंवा त्यांचे कायदेशीर वारस / प्रतिनिधी (कर्जदार) यांना सचित करण्यात येते की टाटा कॅपिटल हार्ऊसिंग फायनान्स लि (टीसीएचएफएल) यांचेकडे तारण असलेल्या खाली नमृद अचल मालमत्तेचा टीसीएचएफएल च्या प्राधिकत अधिकारयांनी ताबा घेतलेला असन त्यांची खाली नमद कर्जदार व . सह-कर्जदारांकडून घेणे असलेल्या एकूण थकबाकीच्या वसुलीसाठी 28-11-2023 रोजी ''जशी आहे जेथे आहे' व ''जशी आहे जे काही आहे' आणि ''जे काही आहे तेथेच आहे'' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित किंमत व बयाणा रक्कम खाली नमुद करण्यात आलेली आहे. याद्वारे सुचित करण्यात येते की विक्री पुढे ढकलण्यात/खाँडित करण्यात न आल्यास, सदर अनामत मत्ता/मालमत्तेची दि. 28-11-2023 रोजी दु. 2 वाजता ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. ई-लिलावात सहभागासाठी बयाणा रकमेचा डिमांड ड्राफ्ट असलेला मोहरबंद लिफाफा 25-11-2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यंत टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या प्राधिकृत अधिकारयाकडे दुसरा मजला, श्री

आर्केड, घर क्र. 186, प्लॉट क्र. 130/19, रेड क्रॉस रोड, गांधी चौक, सदर, नागपूर 440001 येथे पोचावयास हवा. अनामत मत्ता/ अचल मालमत्तेची विक्री खाली दिलेल्या तपशिलानुसार ''जशी आहे जेथे आहे'' अटीवर करण्यात येईलः

Γ	अ.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/कायदेशीर	मागणी सुचनेनुसार रक्कम	आरक्षित किंमत	बयाणा रक्कम	ताब्याचा
1	क्र.		वारस/ कायदेशीर प्रतिनिधि /				प्रकार
L			जामीनदार				
П	1	9870475 &	श्री. मयूर जयकुमार सेटीया	करार क्र.	रु.	रु.	प्रत्यक्ष
П		TCHHF027500010	श्रीमती भावना मयूर सेटीया	TCHHF0275000100069712	42,00,000/-	4,20,000/-	
-		0084508 &		अंतर्गत रु. 8,29,814/- (रुपये आठ	(रुपये बेचाळीस	(रुपये चार लक्ष	
П		TCHHF027500010		लक्ष एकोणतीस हजार आठशे चौदा	लक्ष फक्त)	वीस हजार	
-		0069712		फक्त) इतकी स्क्रम थकबाकी व देय आहे		फक्त)	
П				आणि करार क्र. 9870475 अंतर्गत रु.			
П				43,67,065/- (रुपये त्रेचाळीस लक्ष			
П				सदूसष्ट हजार पासष्ट फक्त) इतकी रक्कम			
П				थकबाकी व देय आहे आणि करार क्र.			
П				TCHHF0275000100084508			
П				अंतर्गत रु. 70,87,026/- (रुपये सत्तर			
П				लक्ष सत्त्याऐंशी हजार सव्वीस फक्त)			
1				इतकी स्क्रम थकबाकी व देय आहे आणि			
П				29-09-2021			
- 1					1	1	

अचल मालमत्तेचे वर्णनः परिशिष्ट अः प्लॉटचे क्षेत्रफळ सुमारे 1098.14 चौ.मी. (11,243 चौ.फू.), प्लॉट क्र. 21, ख.क्र. 39/1, 39/2 चा भाग, सिटी सर्वे क्र. 2, शीट क्र. 8 आणि 9, मौजा मानकापुर, श्रमिक को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नागपूर यांच्या हद्दीत, नागपूर महानगर पालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या हद्दीत, जिमनीची चतःसीमाः पर्वेस- नासप्र जमीन, पश्चिमेस- 12.0 मी, रस्ता, उत्तरेस- 9.0 मी, रस्ता, दक्षिणेस- प्लॉट क. 20. **परिशिष्ट ब**ः प्लॉट क्र. 21 यात 4.15% अविभाजित हिस्सा व हितसंबंध, क्षेत्रफळ सुमारे 1098.14 चौ.मी. यासह सदनिका क्र. 206 चा संपूर्ण आरसीसी बांधकाम, अरिहं

एन्क्लेव्ह बी-विंग या इमारतीत, रॉयल टाउन, श्रीमक को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., नागपुर, ख.क्र. 39/1 आणि 39/2, मौजा- मानकापुर, पटवारी हलका क्र. 11 सिटी सर्वे क्र. 2, शीट क्र. 8 आणि 9, नागपुर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर पालिकेच्या हद्दीत, तह. आणि जिल्हा नागपूर, सदनिकेच्या **चतुःसीमाः** पूर्वेस- सदनिका क्र. 205, पश्चिमेस- डुप्लेक्स सदिनका क्र. जीएफ 01, उत्तरेस- रस्ता, दक्षिणेस- सदिनका क्र. 201. लेलावाच्या वेळी सर्व लोकांना सामान्यपणे व्यक्तीशः बोली सादर करण्याचे आवाहन करण्यात येते. याद्वारे कर्जदार / सह-कर्जदारांना एकूण थकबाकीचा पुढील व्याजासह भरण करण्याची संधी मिळावी म्हणून 1**5 दिवसांचा** कालावधी देण्यात येत असून, तसे न केल्यास नियोजित वेळापत्रकानुसार मालमत्तेची विक्री करण्यात येईल. प्राधिकृत अधिकारयांकडे

व्याज व शुल्कांसह वर नमूद करण्यात आलेली रक्कम (विक्रीच्या खर्चांसह) सादर करण्यात आल्यास किंवा या प्रतिभृत कर्जाच्या रकमेचा व्याज व शुल्कासह भरणा करण्यात गल्याचा पुरावा त्यांना देण्यात आल्यास व त्यांची याबाबत खात्री झाल्यास विक्री थांबविण्यात येईल. या विक्रीच्या संदर्भात कोणतेही कर्तव्य बजावणारया अधिकारयास किंवा अशा इतर कोणत्याही व्यक्तीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विक्री करण्यात येणास्या मालमत्तेसाठी बोली देता

सदर विक्री ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मध्ये विहित करण्यात आलेल्या तसेच पुढील अर्टीच्या अधीन राहून करण्यात येईल

सदर ई-लिलाव हा दिनांक 28-11-2023 रोजी दु. 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत व वेळेत https://bankeauctions.com या पोर्टलच्या माध्यमातून घेण्या

अटी व शर्ती: 1. खाली परिशिष्टात देण्यात आलेला तपशील निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आलेला असून या घोषणेत काही चूक असल्यास, चुकीचे विधान करण्यात

भाल्यास किंवा काही गाळण्यात आल्यास त्यासाठी निम्नस्वाक्षरीकार जबाबदार असणार नाहीत. बोलीची रक्कम अथवा बोलीदारासंदर्भात काहीही वाद निर्माण झाल्यास प्राधिकृ अधिकार्याच्या विवेकानुसार अचल मालमत्ता पुन्हा विक्रीस काढण्यात येईल.

. सदर मालमत्तेची आरक्षित किमतीपेक्षा कमी रकमेस विक्री करण्यात येणार नाही

. बोली वद्धी रक्कम रु. 10.000/- (दहा हजार फक्त) असेल . सदर मालमत्तेच्या खरेदीसाठी प्रस्तुत करण्यात येणारया सर्व बोली डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपातील ''टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.'' यांचे नावे शाखा कार्यालयाच्या पत्त्या देय असलेल्या बयाणा रकमेसह साँदर कराव्यात. एनईएफटी / आरटीजीएस / आयएमपीएस द्वारे बयाणा रकमेच्या भरण्यासाठी कृपया प्राधिकृत अधिकारयांशी संपर्क साधावा अयशस्वी बोलीदारांचे डिमांड डाफ्ट लिलावानंतर परत करण्यात येतील.

5. सर्वोच्च बोलीदार कायदेशीरित्या बोली देण्यास पात्र असल्यास आणि त्याने प्रस्तत केलेली बोलीची रक्कम आरक्षित किमतीपेक्षा कमी नसल्यास त्यास यशस्वी बोलीदार घोषि। करण्यात येईल. सर्वोच्च बोलीदाराने प्रस्तुत केलेली बोली रक्कम अत्यंत कमी वाटत असल्यास ती बोली फेटाळण्याचा अधिकार ''प्राधिकृत अधिकारयास'' असेल.

. नमद केलेल्या कारणांसाठी विक्री बरखास्त करण्याचा/खंडित करण्याचा अधिकार ''प्राधिकत अधिकारया''स असेल.

'. आधीच वेळ घेऊन **दि. 20-11-2023 रोजी स. 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत** मालमत्तेची पाहणी करता येईल. ३. यशस्वी बोलीदार घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीस अशी घोषणा करण्यात आल्यानंतर लगेच बयाणा रक्कम धरून खरेदी किमतीच्या 25 टक्के रक्कम ''प्राधिकृत अधिकारयां'कडे

24 तासांच्या जमा करावी लागेल आणि ही रक्कम जमा न केल्यास सदर मालमत्ता पुन्हा लिलावात/खाजगी तहाद्वारे पुन्हा विक्रीस काढण्यात येईल. २. वर नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीची रक्कम जमा करण्यात आल्यास खरेदी रकमेपैकी उर्वरित देय रक्कम खरेदीदाग्रस डीडी/आरटीजीएस द्वारे मालमत्तेच्या विक्रीची निश्चिती होण्याच्य

दिनांकापासून 15 दिवसांचे आत (विक्रीचा दिनांक सोडून) ''प्राधिकृत अधिकाखां''कडे जमा करावी लागेल किंवा 15व्या दिवशी रविवार किंवा सुटीचा दिवस येत असल्या

हाऊसिंग फायनान्स लिमिटेड द्वारे जप्त करण्यात येईल अशी कसुर करणारया खरेदीदारास मालमत्तेवर कोणताही दावा सांगता येणार नाही 11. टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ला ज्ञात असलेले मालमत्तेवरील बोजेः निरंक. मालमत्तेवरील दावे आणि तिचे स्वरूप व मृल्य यावर परिणाम करू शकणा

निरंक. इच्छुक बोलीदारंना विनंती आहे की त्यांनी मालमत्ता कर, वीज बिल इ. च्या वैधानिक दायीत्वांसह मालमत्तेवरील इतर बोज्यांच्या संदर्भात स्वतः स्वतंत्रपणे चौकशी करावी. 12. इतर कोणताही तपशील किंवा ई- -लिलावाच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ऑक्शनटायगर), पत्ताः बी-705, वॉल स्ट्रीट II, ओरिएन्ट क्लबसमोर, गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद, 380 006 गुजरात (भारत). मोबा 8000023297/9173528727 आणि 9265562818/9265562821/079-6813 6842/6869 ईमेल आयडी: support@auctiontiger.net आणि amprasad@auctiontiger.net किंवा मनीष बंसल, ईमेल आयडी: Manish.Bansal@tatacapital.com प्राधिकृत अधिकारी मोबाइल क्र 8588983696. कृपया आपले प्रश्न, शंका 9999078669 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत.

13. सर्वोच्च बोलीदारास सर्वोच्च बोली रकमेवर 1% टीडीएस लागू व देय असेल. सर्वोच्च बोलीदारास भरणा मालक/कर्जदाराच्या पॅनमध्ये करावा लागेल आणि चलन ची प्रत

आमच्या कंपनीकडे सादर करावी लागेल 14. वरील तपशीलासाठी सुरक्षित धनकोच्या वेबसाईटवर दिलेली https://surl.li/mulse ही लिंक पाहावी.

15. कृपया https://www.tatacapital.com/property-disposal.html ही लिंकसुद्धा पाहावी.

दिनांक: 11-11-2023

कृपया लक्षात घ्यावे-सदर मालमत्तेच्या विक्रीसाठी टीसीएचएफएल यांनी वर नमूद लिलाव भागीदागव्यतिरिक्त इतर कोणत्याही ब्रोकर/एजंटची नियुक्ती केलेली नाही. या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी आणि चौकशीसाठी इच्छुकांनी केवळ निम्नस्वाक्षरीकार किंवा प्राधिकृत अधिकारयांशी संपर्क साधावा स्थानः नागपूर

स्वा/-. (प्राधिकत अधिकारी). टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.

WEBFIL LIMITED

Regd. Office: "YULE HOUSE", 8, Dr. Rajendra Prasad Sarani, Kolkata - 700001 Phone: 033 2242 8210/8550/1988, 2248 4671, 2243 1555 ; FAX: +91 (33) 2242 1335 E-mail: webfil@webfilindia.com; Website: www.webfilindia.com

CIN: L36900WB1979SGC032046

Extract of the Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 (Rs. in lakhs)

Particulars	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)
Total Income from Operations (net)	877.47	703.53	1,581.00	1,765.23	4,349.49
Profit before Tax and Exceptional items	38.80	11.25	50.05	65.29	273.74
Profit before Tax	38.80	11.25	50.05	65.29	273.74
Net Profit for the period	28.64	6.95	35.59	50.29	188.73
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	28.64	6.95	35.59	50.29	186.77
Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10/- per Equity Share)	853.25	853.25	853.25	853.25	853.25
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-		-	449.91
Earnings Per Share (Face value Rs. 10/- per Equity Share) 1. Basic (Rs.):	0.34	0.08	0.42	0.59	2.21
2. Diluted (Rs.):	0.34	0.08	0.42	0.59	2.21

Extract of the Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 (Rs. in lakhs)

Particulars	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)
Total Income from Operations (net)	877.47	1,581.00	4,349.49
Profit before Tax, Exceptional items, and Share of Profit of Associates/Joint Ventures	38.80	50.05	273.74
Profit before Tax and Share of Profit of Associates/Joint Ventures	38.80	50.05	273.74
Profit before Share of Profit of Associates/Joint Ventures	28.64	35.59	188.73
Share of Profit of Associates/Joint Ventures (*)	227.56	227.56	513.58
Profit After Tax	256.20	263.15	702.31
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	256.20	263.15	700.36
Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10/- per Equity Share)	853.25	853.25	853.25
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	2,699.70
Earnings Per Share (Face value Rs. 10/- per Equity Share)			
1. Basic (Rs.):	3.00	3.08	8.23
2. Diluted (Rs.):	3.00	3.08	8.23
Notes:			

- The above extract of standalone and consolidated financial results of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2023 are available on the Company's website (www.webfilindia.com) and on the website of The Calcutta Stock Exchange Ltd. (www.cse-india.com).
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on 10th November, 2023.
- The figures of the corresponding previous period/year have been regrouped wherever considered necessary
- The proportionate share of Associates/Joint Ventures in the net profits / losses is recognised in the Financial Results and the carrying value of the investment is adjusted by a like amount (referred as 'equity method') based on the un-audited Financial Statement of the Joint venture as available.

For and on behalf of WEBFIL LIMITED Place : Nagpur Date : November 10, 2023

Place: Kolkata SUJIT CHAKRAVORT DIRECTOR (DIN: 00066344) Date: 10.11.2023



CIN: L74999MH1995PLC085878 Registered office: "Solar" House, 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440023, Maharashtra. Phone: 0712-6634567/6 Fax: 0712-6634578/79 **E-mail:** <u>investor.relations@solargroup.com</u> Website: www.solargroup.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

The Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of Sections 110, 108 of the Companies Act, 2013 ("Act") and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), as amended from time to time, along with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No.22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, General Circular No. 03/2022 dated May 5, 2022, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and with other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), and other applicable laws and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time

The Company seeks the approval of the Members for the Special Business by way of Special Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated November 02, 2023 along with explanatory statements by way of electronic means (remote e-voting) only

The electronic copies of Postal Ballot Notice along with explanatory statements has been dispatched on November 10, 2023 to the Members of the Company whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners maintained by the Depository as on Friday, November 03, 2023 ('Cut-off Date'). In light of the MCA Circulars, Physical copies of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelope are not being sent to the Members.

The Postal Ballot Notice is available on the website of the Company www.solargroup.com, on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the website of the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and BSE Limited www.bseindia.com

The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only. The voting rights of the Members shall be in proportion to their equity shares in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. A person who is not a Member on the Cut-off date shall treat this Notice for information purposes only.

In compliance with the provisions of Sections 108 and 110 of the Act and Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide voting by electronic means ("remote e-voting") facility to all its Members to enable them to cast their votes using electronic voting system, provided by National Securities Depository Limited ("NSDL").

The remote e-voting period commences from Sunday, November 12, 2023 at 9:00 a.m. (IST) and concludes on Monday, December 11, 2023 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast vote again.

The Board of Directors of the Company has appointed CS Tushar Pahade (FCS No.: 7784 & COP No.: 8576) Proprietor of M/s T.S. Pahade & Associates, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any authorised person of the Company and the results of the Postal Ballot will be announced on or before Wednesday, December 13, 2023. The said results would be displayed at the registered office of the company and intimated to the Stock Exchanges where the Equity shares of the Company are listed. Additionally the results would be uploaded on the website of the Company i.e., <u>www.solargroup.com</u> and of NSDL i.e., <u>www.evoting.nsdl.com</u>.

The Resolution, if passed by requisite majority, will be deemed to be passed on the last date of the voting period i.e. Monday, December 11, 2023.

In case of any queries or issues regarding remote e-voting you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and remote e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Ms. Soni Singh, Assistant Manager at evoting.google.co.in during the working hours on all working days.

For Solar Industries India Limited

(Khushboo Pasari) Company Secretary &



Industrial Energy Limited (Contracts Department) Joiobera Generation Plant

RAHARGORAH, JAMSHEDPUR-831016, Jharkhand NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

Industrial Energy Ltd (JV of TATA POWER & TATA STEEL) invites expression o interest from eligible vendors for the package Name Tender Description Ref No 1. Annual Maintenance Contract for TG/BOILER & AUX.BOP, DM | CC23ASJOJ009 plant, Civil Maintenance Powerhouse-6, Jamshedpur

For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender documen etc., please visit Tender section of our website (URL https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid documen atest by **20th Nov 2023**.

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR
MBE COAL & MINERAL TECHNOLOGY INDIA PRIVATE LIMITED
OPERATING IN COAL WASHERIES AND MINERAL BENEFICIATION PLANTS (Under Regulation 36A(1)of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

	RELEVAN	T PARTICULARS
1.	Name of the Corporate Debtor along with PAN/ CIN/ LLP No.	MBE Coal & Mineral Technology India Private Limited PAN: AACCH2574H CIN: U27100WB2009PTC137428
2.	Address of the Registered Office	Plot 1A, Sector B, Industrial Growth Centri Nimpura P.O. Rakhajungle Kharagpu Midnapore West Midnapore WB 721301 IN
3.	URL of website	https://www.mbecoalandmineral.in/
4.	Details of place where majority of fixed assets are located	Plot 1A, Sector B, Industrial Growth Centr Nimpura P.O. Rakhajungle Kharagpu Midnapore West Midnapore WB 721301 IN
5.	Installed capacity of main products/ services	Please write an e-mail to ip.mbecoal@gmail.com to seek further detail about the Corporate Debtor
6.	Quantity and value of main products / services sold in last financial year	One Contract was executed between MBI Coal and Mineral Technology India Pvt. Ltc and Northern Coalfields Ltd. on 18.12.201 for the Operation and Maintenance of th Bina Deshaling Plant (4.5 Mty) located a Bina, Sonbhadra (U.P.) for a value of INI 15,51,58,200.00 for a period of 3 years. Th said contract has been extended from tim to time, last extended on 31.08.2023 for the period up to 30.11.2023
7.	Number of employees/ workmen	17 (Seventeen)
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL:	Please write an e-mail to ip.mbecoal@gmail.com to seek further detail about the Corporate Debtor
9.	Eligibility for Resolution Applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL:	Please write an e-mail to ip.mbecoal@gmail.com to seek further detail
	Last date for receipt of Expression of Interest	27-11-2023
	Date of issue of Provisional List of Prospective Resolution Applicants	07-12-2023
	Last date for submission of objections to Provisional List	12-12-2023
	Date of issue of Final List of Prospective Resolution Applicants	22-12-2023
14.	Date of Issue of Information Memorandum, Evaluation Matrix and Request for Resolution Plans to Prospective Resolution Applicants	12-12-2023
	Last date for submission of Resolution Plans	11-01-2024
	Process email id to submit Expression of Interest	ip.mbecoal@gmail.com
Res For Res Au	Soumendra Podder solution Professional · MBE COAL & MINERAL TECHN g. No. IBBI/IPA-001/IP-P00446/20' thorisation of Assignment Valid it dress: 1/427 Gariahat Road (Sou'	17-18/10789 Jpto: 09-03-2024
Ko Dat	lkata, West Bengal - 700068 te : 11.11.2023	Place : Kolkata

(Rs in Lakhs)

Aditya Birla Health Insurance Co. Ltd.



FINANCIAL RESULTS FOR THE HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

FORM NL-1-B-RA | REVENUE ACCOUNT

(Rs in Lakhs)

(15,470)

Fire Misc Marine Misc Marine 1,11,326 83,950 Premiums earned (Net) Profit/(Loss) on sale/redemption of Investments (Net) Accretion/(Amortisation) on Investments (323)(478)Interest, Dividend & Rent - Gross 4,949 Other Income towards Excess EOM 1.19.565 88.767 TOTAL (A) Claims Incurred (Net) 84,047 51,237 19.559 Operating Expenses related to Insurance Business 32,718 48,934 Premium Deficiency 1.36.324 1.04.237 TOTAL (B) Operating Profit/(Loss) from (16,759) (15.470)Fire/Marine/Miscellaneous Business C = (A - B) Transfer to Shareholders' Account (16,759) (15,470)Transfer to Catastrophe Reserve

(16,759)

FORM NL-20-ANALYTICAL RATIOS SCHEDULE

TOTAL (C)

Sr. No.	Particulars	Upto the half year ended 30 th September 2023 (Unudited)	Upto the half year ended 30 th September 2022 (Unudited)
1	Gross Direct Premium Growth Rate	23%	66%
2	Gross Direct Premium to Net worth Ratio	1.40	1.93
3	Growth rate of Net Worth	(11%)	26%
4	Net Retention Ratio	78%	83%
5	Net Commission Ratio	16%	4%
6	Expense of Management to Gross Direct Premium Ratio	41%	49%
7	Expense of Management to Net Written Premium Ratio	43%	50%
8	Net Incurred Claims to Net Earned Premium	75%	61%
9	Claims paid to claims provisions	69%	69%
10	Combined Ratio	118%	111%
11	Investment Income ratio	4%	3%
12	Technical Reserves to net premium ratio	1.20	1.02
13	Underwriting balance ratio	(0.22)	(0.24)
14	Operating Profit Ratio	(15%)	(18%)
15	Liquid Assets to liabilities ratio	0.18	0.16
16	Net earning ratio	(12%)	(14%)
17	Return on net worth ratio	(13%)	(23%)
18	Available Solvency Margin Ratio to Required Solvency Margin Ratio	2.13	1.67
19	NPA Ratio		
	Gross NPA Ratio	0.00%	0.00%
	Net NPA Ratio	0.00%	0.00%
20	Debt Equity Ratio	NA	NA NA
21	Debt Service Coverage Ratio	NA	NA
22	Interest Service Coverage Ratio	NA	NA
23	Earnings per share	(2.76)	(3.32)
24	Book value per share	21.94	14.40

FORM NL-2-B-PL | PROFIT AND LOSS ACCOUNT

Particulars	For the half year ended 30 th September 2023 (Unaudited)	For the half year ended 30 th September 2022 (Unudited)
OPERATING PROFIT/(LOSS)		
(a) Fire Insurance	-	-
(b) Marine Insurance	-	-
(c) Miscellaneous Insurance	(16,759)	(15,470)
INCOME FROM INVESTMENTS		
(a) Interest, Dividend & Rent - Gross	2,761	1,363
(b) Profit on sale of investments	467	32
(c) Less: Loss on sale of investments	-	-
(d) Accretion/(Amortisation) on Investments	(186)	(137)
OTHER INCOME (a) Interest on Income Tax Refund	_	_
TOTAL (A)	(13,717)	(14,212)
	(==):==;	(= 1,===,
PROVISIONS (Other than taxation)		
(a) For diminution in the value of investments	-	150
(b) For doubtful debts	-	-
(C) Others	_	-
OTHER EXPENSES		
(a) Expenses other than those related to	270	567
Insurance Business		
(b) Bad debts written off	-	_
(C) Interest on delayed refund/claims	23	(3)
(d) Contribution to Policyholders Funds towards Excess EOM	-	-
(e) Others	_	_
TOTAL (B)	293	714
TOTAL (B)	293	/14
Loss Before Tax	(14,010)	(14,926)
Provision for Taxation	-	-
Loss After Tax	(14,010)	(14,926)
APPROPRIATIONS		
(a) Interim dividends paid during the year	-	
(b) Final dividend paid	-	-
(c) Transfer to any Reserves or Other Accounts	-	_
Balance of loss brought forward from last year	(1,51,465)	(1,29,586)
, , , , , , , , , , , , , , , , , , ,		
Balance carried forward to Balance Sheet	(1,65,475)	(1,44,512)

FORM NL-3-B-BS | BALANCE SHEET

SOURCES OF FUNDS Share Capital NL-8 50,758 45,687 Share Application Money Pending Allotment Reserves and Surplus NL-10 2.26.059 1.64.613 Fair Value Change Account - Shareholders 23 Fair Value Change Account - Policyholders 12 NL-11 Borrowings 2,10,330 2.76.848 APPLICATION OF FUNDS Shareholders' Investments NL-12 70.876 43.066 Policyholders' Investments NL-12A NL-13 Loans Fixed Assets 16,059 12,496 Cash and Bank Balances NL-15 4.454 Advances and Other Assets NL-16 19,895 14,420 SUB-TOTAL (A) 23,515 18.874 Current Liabilities 1.03.243 72.958 Provisions NL-18 1.18.593 88,152 SUB-TOTAL (B) 2,21,836 1,61,110 NET CURRENT ASSETS (C) = (A - B) (1.98.321)(1.42.236)Miscellaneous Expenditure (to the extent not NL-19 written off or adjusted) Debit Balance in Profit and Loss 1,44,512 Account 2,10,330 TOTAL 2,76,848

- A) The disclosure is made in accordance with Circular No. IRDA/F&A/-CIR/MISC/256/09/2021 dated $30^{\rm th}$ September, 2021.
- B) The Financial Statements have been reviewed by the joint Statutory
- C) The above financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of company at its meeting held on 1st November, 2023

For and on behalf of Board of Directors

Place: Mumbai Date: 1st November, 2023

Mayank Bathwal Chief Executive Officer & Whole-Time Director



Aditya Birla Health Insurance Co. Limited. IRDAI Reg. 153. CIN No. U66000MH2015PLC263677.



Address: 9th Floor, Tower I, One World Centre, Jupiter Mills Compound, 841, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai 400013. Email: care.healthinsurance@adityabirlacapital.com, Website: adityabirlahealthinsurance.com, Telephone: 1800 270 7000. Trademark/Logo Aditya Birla Capital is owned by Aditya Birla Management Corporation Private Limited and Trademark/logo HealthReturns, Healthy Heart

Score and Active Dayz are owned by Momentum Metropolitan Life Limited (Formerly known as MMI Group Limited). These trademark/Logos are being used by Aditya Birla Health Insurance Co. Limited under licensed user









